



Regd. Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 CIN.: L27102MH1994PLC152925

Phone : +91 22 4286 1000 Fax : +91 22 4286 3000 Website : www.jsw.in

JSWSL: MUM: SEC: SE: 2023-24

July 04, 2023

To,

1. National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza Plot No. C/1, G Block Bandra – KurlaComplex Bandra (E), Mumbai – 400 051

Fax No.: 2659 8237-38

Kind Attn.: Mr. Hari K, President

(Listing)

2. BSE Limited

Corporate Relationship Dept.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400 001.
Fax No. 2272 2037/2039/ 2041/ 20 61
Scrip Code No.500228.

Kind Attn: The General Manager (CRD).

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of the advertisement published in Financial Express (English) (all editions) and Navshakti (Marathi) newspapers on 04.07.2023, pertaining to e-voting information for the 29th Annual General Meeting of the Company, under section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations.

The above information is also available on the website of the Company www.jsw.in

This is for your information and records.

Yours faithfully, For **JSW STEEL LIMITED**

Lancy Varghese Company Secretary



FINANCIAL EXPRESS

IN THE NEWS

Rebel Foods forays

Rebel Foods, with brands like Faasos and Behrouz in Saudi Arabia and said it aims to become a \$100million food delivery business over the next three years. PTI

Microchip's new R&D unit in Hyderabad

White-collar hiring



HIRING IN India

clocked an over two-fold jump in its revenue last fiscal to nearly ₹17 crore and plans to expand its capacity by 2.5 times to 5,000 beds by March next year.

in Noida, Gurugram



total capacity of

MARGINAL GROWTH IN JUNE

Two-wheeler sales in the slow lane

(units) ___ June 2022 ___ June 2023 **☆** % change

ROHIT VAID New Delhi, July 3

DOMESTIC TWO-WHEELER SALES in June were below expectations with a marginal single-digit growth as two major players — Hero Moto-Corp and Honda Motorcycle and Scooter (HMSI) — reporting a year-on-year decline in their wholesale despatches. Bajaj Auto and TVS Motor, however, registered growth.

Hero MotoCorp's volumes declined 8.73% to 422,757 units. However, in its outlook, the company said that the onset of monsoon in most parts of the country and overall economic indicators will see growth in demand, and industry volumes are expected to pick up leading into the upcoming festive season.

Similarly, HMSI's despatches were down 14.85% to 302,756 units on a year-on-year basis.

Bajaj Auto, however, reported a 33% jump in its domestic sales at 166,292 units. TVS Motor also saw its sales go up by 22% to 235,833 units. Royal Enfield's sales were also up 34% at 67,495 units.

SAJAN C KUMAR

₹54,648 crore a year ago.

provide an ideal customised

living experience with green

open spaces and access to

excellent infrastructure and

facilities. The firm's develop-

ment footprint spans 33.58

million sq ft of completed,

ongoing and forthcoming res-

idential projects across seven

FE BUREAU

Indian cities.

Chennai, July 3

TVS Motor 2,35,833 50,265 Royal Enfield 34 67,495 52,929 Suzuki 🕿 **\$8.8 \$14.9** Motorcycle 19 63,059 Hero Honda MotoCorp Source: Company data

"I am thrilled to share that we continued our stellar growth momentum in FY24 and have registered our highest ever sales for the first quarter; beating our previous high of Q1FY19," said B Govindara-

jan, CEO, Royal Enfield. Suzuki Motorcycle India's sales were also up 19.1% at 63,059 units.

Rohan Kanwar Gupta, vice

president and sector head, corporate ratings, Icra, said, "The wholesale despatches of twowheelers are estimated to have been 1.35 million units in June, reflecting a marginal growth on a y-o-y basis; the despatches, however, are estimated to represent a decline of 8-9% on a sequential basis, with volumes in May supported by the wed-

Prestige to enter north India with ₹1,600-crore Noida project

ABY JOSE KOILPARAMBIL July 3

PRESTIGE ESTATES IS planning a ₹1,600-crore housing project in Noida this year, its first in north India, its CEO said, placing a bet on booming demand in a region long dominated by rivals such as DLF.

Prestige has, for years, focussed on its home turf of Bengaluru and a few southern cities, developing more than 280 residential, commercial, retail and hospitality projects. It launched its maiden residential project in Mumbai last year.

Prestige is now awaiting final approvals to launch a 2.2-million sq ft, mid-income housing project in Noida in the quarterending September 2023, CEO Venkat K Narayana told Reuters on Friday. He said the project is worth more than ₹1,600 crore, which equates to an average of around ₹8,000 per sq ft.


The average housing price in NCRhasjumped 16% to ₹8,432 per sq ft in January-March, the steepest rise across the country, according to a report prepared jointly by Credai, Colliers and Liases Foras. **REUTERS**

Serentica signs 1.25 GW green energy supply pacts

FE BUREAU New Delhi, July 3

SERENTICA RENEWABLES **ON** Monday said that it has signed over 1.25 GW of new power delivery agreements (PDAs) with multiple industrial customers. This is in addition to the 580 MW PDAs that were signed in March 2023.

To ensure the round-theclock (RTC) green energy needs, Serentica will install 4 GW of renewable energy capacities across the country. It will deploy both wind and solar capacities, supplemented with



balancing solutions like energy storage. "The overall portfolio will supply more than 9 BUs of

clean energy annually, thereby offsetting 8.5 million tonne of CO2," it said.

Serentica is setting up the solar and wind capacities in Karnataka, Rajasthan, Maharashtra and Andhra Pradesh, where it has secured connectivity to the inter-state trans-

mission system (ISTS).

"India's energy transition must progress unabated to meet the dual objectives of its ever-increasing requirements and the fight against climate change," said Akshay Hiranandani, CEO, Serentica Renewables.

PICICI PRUDENTIAL LIFE INSURANCE

ICICI PRUDENTIAL LIFE INSURANCE COMPANY LIMITED

CIN: L66010MH2000PLC127837

Registered Office: 1089, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, India Tel: 022 5039 1600; Fax: 022 2422 4484, Website: www.iciciprulife.com; Email: investor@iciciprulife.com

NOTICE OF THE 23[®] ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING RELATED INFORMATION

The Members of the ICICI Prudential Life Insurance Company Limited ("the Company") are hereby informed that, the Company has, on Monday, July 3, 2023, sent the Notice of the 23rd Annual General Meeting ("Notice of AGM") dated June 10, 2023, through e-mail, to all the Members whose names appears in the Register of Members or in the records of the Depository(ies) as beneficial owners of the equity shares, as the case may be, as on Friday, June 16, 2023 and whose email address is registered with the Depository Participant(s)/Registrar and Share Transfer Agent / Company in accordance with the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") circulars and other applicable statutory requirements.

The MCA and SEBI have granted relaxation from dispatching physical copies of the notice of AGM and Annual Report to the members for AGMs conducted till September 30, 2023. Accordingly, the AGM of the Company shall be conducted as per the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act), read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the MCA and Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI (MCA and SEBI circulars), Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable laws, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) or amendment (s) thereof for the time being in force).

Members are requested to note the following information and instructions, in this regard:

- 1. The 23" Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Friday, July 28, 2023 at 3.00 p.m. IST through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM which is sent to the Members at their registered email address.
- 2. The Notice of AGM is also available on the Company's website at www.iciciprulife.com under the section About Us-Shareholder Information-Notices and on the website of the stock exchange(s) where the shares of the Company are listed, namely the BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.
- 3. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for facilitating the remote e-voting, as the authorised agency. Hence, the Notice of AGM is also available on the website of the NSDL at www.evoting.nsdl.com.
- details, ECS mandates, etc. or those who may want to update it, can get the same registered/updated, as detailed

Members who have not yet registered their e-mail address, mobile number, name, address, nominee details, bank

- (a) Members holding shares in dematerialised form are requested to get their details registered with the concerned Depository Participants (DPs) only and not with the Company or the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA), KFin Technologies Limited (KFin); and
- (b) Members holding shares in physical form and/or who have not registered/updated their email address, bank details, ECS mandates, etc are requested to furnish/update their details with the Company's RTA, KFin, at einward.ris@kfintech.com with a copy to the Company at investor@iciciprulife.com or csiciprulife@iciciprulife.com or at the following address of the RTA: Selenium Building, Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad, Telangana-500 032, Unit: ICICI Prudential Life Insurance Company Limited. Further, a detailed procedure for the same is set out in the Notice of AGM and is also available on the Company's website at www.iciciprulife.com under the section About Us-Shareholder Information-Notices.

Members are requested to quote their DP ID & Client ID/Folio No. in case shares are held in dematerialised/ physical form, as the case may be, in all correspondence with the Registrar and Share Transfer Agent and/or with

- 5. Pursuant to the requirements under the aforementioned act, rules, regulations and the circulars, the items of business to be transacted at the 23" AGM shall be transacted through electronic means. The Members (holding shares both in physical and in electronic form) are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system through remote e-voting prior to the date of the AGM. For those shareholders who could not cast their vote prior to AGM using remote e-voting facility, would also be given an opportunity to cast their vote electronically during the AGM.
- The remote e-voting period will commence on Tuesday, July 25, 2023 at 9.00 a.m. IST and will end on Thursday, July 27, 2023 at 5.00 p.m. IST. Only those members whose name is recorded in the Register of Members or in the records of the Depository(ies) as beneficial owners of the equity shares, as the case may be, as on the cut-off date, i.e. Friday, July 21, 2023 and are otherwise not barred from doing so, shall be entitled to cast their vote through remote e-voting either during the e-voting period mentioned above or at the AGM. At the end of the remote e-voting period, the facility shall forthwith be blocked.
- Any person, holding securities in physical form and non-individual shareholders holding securities in dematerialised mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, July 21, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. In case of Individual Shareholders holding securities in dematerialised mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, July 21, 2023 may follow the steps mentioned in the Notice of AGM under 'Access to NSDL e-Voting system'.
- 8. Members will be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of AGM at www.evoting.nsdl.com, by using their remote e-voting login credentials provided by NSDL. Members are encouraged to use this facility of live webcast through laptops for better experience.
- 9. Members are further requested to note that:
 - The remote e-voting module shall be disabled post 5.00 p.m. IST on Thursday, July 27, 2023; Once the vote on a resolution is cast, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the


 - An additional window for e-voting will be made available during the AGM as well to those members who could not cast their vote during the remote e-voting period;
 - Only such person, whose name is recorded in the Register of Members or in the records of the Depository(ies) as beneficial owners of the equity shares, as the case may be, as on the cut-off date i.e. Friday, July 21, 2023 and are otherwise not barred from doing so, shall be entitled to cast the vote; All Members, whether they have cast their vote or not are encouraged to attend/participate at the AGM
- through VC/OAVM;
- 10. In case of any query or grievances pertaining to e-voting, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, 4" Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013, Email: evoting@nsdl.co.in, Tel: 022-4886 7000 and 022-2499 7000, who will address any query or grievance connected with e-voting. Alternatively, Members may also write to Ms. Sonali Chandak, Company Secretary at investor@iciciprulife.com or csiciprulife@iciciprulife.com or can reach out at telephone no.: 022 5039 1600.
- 11. The final dividend, if approved, by the Members will be paid within prescribed timelines, to the Members whose names appears in the Register of Members or in the records of the Depository(ies) as beneficial owners of the equity shares, as the case may be, as on Thursday, July 13, 2023.

The final dividend for the financial year ended March 31, 2023 at the rate of ₹ 0.60 (Rupees Sixty paise only) per equity share of face value of ₹ 10 (Rupees Ten) each, as recommended by the Board of Directors, if approved at the AGM, will be paid to those Members who hold shares:

- i. in dematerialised mode, based on the beneficial ownership details to be received from National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on Thursday, July 13, 2023;
- ii. in physical mode, if their names appear in the Company's Register of Members, after giving effect to valid transmission or transposition requests lodged with the Company, as on Thursday, July 13, 2023.
- 12. In accordance with the Income-tax Act, 1961, ("the Act"), dividend paid or distributed by a Company is taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of payment of dividend. The TDS rate will be based on the category, residential status of the shareholders and the documents submitted by them and accepted by the Company. Further, higher rate of TDS would be applicable in case of specified person as per Section 206AB of the Act. The Company has sent detailed communication in this regard, to all the shareholders who have registered their email IDs with their respective Depository Participant (DPs) on, June 27, 2023. In case of any gueries related to TDS, the Members may contact KFin, RTA of the Company at einward.ris@kfintech.com with a copy to investor@iciciprulife.com or csiciprulife@iciciprulife.com or at the address of RTA of the Company stated hereinabove, quoting the DP ID & Client ID/Folio No.

For ICICI Prudential Life Insurance Company Limited

Sonali Chandak **Company Secretary**



CORPORATE IDENTIFICATION NO. (CIN): L27102MH1994PLC152925 Registered Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.in

BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING, BOOK **CLOSURE AND FINAL DIVIDEND**

NOTICE is hereby given that the Twenty-Ninth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, July 28, 2023 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM

13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 02/2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 ('MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India vide its Circular Nos. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 ('SEBI Circulars') has permitted the holding of AGM(s) through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the aforesaid MCA Circulars /and SEBI Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of the 29th AGM and the Annual Report 2022-23 shall also be available on the Company's website viz; www.jsw.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on "RTA" (KFin Technologies Limited) i.e. https://evoting.kfintech.com. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the augrum under Section 103 of the Companies Act. 2013.

The Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting) to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the AGM ("e-voting") to those Members who will be present in the AGM through Video Conference OAVM / facility and have not cast their vote through remote e-Voting. Detailed procedure for remote-voting / e-voting for shareholders holding shares in Dematerialized mode, Physical mode and for shareholders who have not registered their email address is provided in the Notice of AGM.

the Share Transfer Books of the Company will remain closed from July 12, 2023 to July 14, 2022 (both days inclusive) for the purpose of determining entitlement of members for the payment of Dividend for the financial year ended March 31, 2023, if declared at the Meeting. The final dividend, once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account

be sent out to their registered addresses, however, this will be subject to the availability of postal services across the country. For registering email ID and bank account details, shareholders may follow the procedure as laid down below:

Type of holder	Process to be followed			
	For availing the following investor services, send a written request in the prescribed forms to the RTA of the Company, KFin Technologies Limited either by email to einward.ris@kfintech.com or by post to KFin Technologies Limited, Unit: JSW Steel Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500 032.			
	Form for availing investor services to register PAN, email address, bank details and other KYC details or changes / update thereof for securities held in physical mode	Form ISR-1		
Physical	Update of signature of securities holder	Form ISR-2		
1 Hysiodi	For nomination as provided in Rule 19(1) of the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014	Form SH-13		
	Declaration to opt out	Form ISR-3		
	Cancellation of nomination by the holder(s) (along with ISR-3) / Change of nominee	Form SH-14		
	Form for requesting issue of duplicate certificate and other service requests for shares / debentures / bonds, etc., held in physical form	Form ISR-4		
Demat	Please contact your DP and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.			
Shareholders/Men	phers may download above forms from the Investor Section of the website of the C	omnany i a www		

Shareholders/Members may download above forms from the Investor Section of the website of the Company i.e www. jsw.in or the website of the Registrar and Transfer Agent i.e. www.ris.kfintech.com.

Pursuant to the Income Tax Act, 1961 ('the Act'), as amended, dividend paid or distributed by a company on or after April 1, 2020, shall be taxable at the hands of the shareholders. The Company shall, therefore, be required to deduct tax at source at the time of making the payment of the dividend, wherever applicable, at prescribed rates, including

to upload the requisite documents with the Registrar and Transfer Agent viz. KFin Technologies Private Limited ("RTA") at https://ris.kfintech.com/form15 not later than July 17, 2023. No communication on the tax determination / deduction shall be entertained thereafter. The shareholders are requested to update their PAN with the Company / KFinTech (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).

> **Lancy Varghese Company Secretary**

applicable surcharge and cess. To enable the Company to determine the appropriate TDS / withholding tax rate applicability, shareholders are requested

For JSW Steel Limited

Date: July 4, 2023

www.ujjivan.com

witnessed 3% fall in June as sectors such as IT, retail, BPO, education, FMCG and insurance remained cautious, a Naukri JobSpeak Index report said. PTI Settl FY23 revenue

jumps over two-fold CO-LIVING FIRM SETLL has

HAS started two

nearly 1,600 desks in Noida and Gurugram as part of its expansion plan.

new centres with a Earnings before interest, taxes, depreciation and amor-

Mahindra Lifespaces enters

The profit after tax (PAT) stood at ₹6,846 crore against ₹5,520 crore, a growth of 24%. Market capitalisation of the 10 THE MURUGAPPA GROUP has registered a 35.8% growth listed companies of the group in its turnover to ₹74,220 aggregated to over ₹2.25 trilcrore in FY23 compared with lion as of March 31, compared

with over ₹1.78 trillion in FY22. Return on equity of the group's financial services businesses improved to 19% in the manufacturing entities improved to 28.1% from 26%.

ding season."

A Murugappa Group statement said the manufacturing entities generated a free cash flow of ₹829 crore, which stood at 22% of their PAT. Total debt equity stood nearly constant compared with the previous year, remaining at 0.12 times as on March 31 vs 0.13

was at 3.85 times (previous year 2.93 times) in manufacturing entities. Aggregate capital expenditure programmes towards expansion /debottlenecking / modernising / digital infrastructure facilities across group companies, excluding M&A, were around ₹1,581 crore during the year against ₹1,109 crore in the previous year.

comparison with the total loan

Steel Limited

NOTICE OF THE 29th ANNUAL GENERAL MEETING TO

The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular Nos.14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April

Pursuant to Section 91(1) of the Companies Act, 2013, the Shareholders may note that the Register of Members and

For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts/ cheques will

Place: Mumbai

ACS 18108

financialexp.epa

into Saudi Arabia FOOD-TECH FIRM Biryani, announced its foray

SEMICONDUCTOR MAKER

MICROCHIP Technology on Monday announced the inauguration of its new R&D centre in Hyderabad. It has two other R&D centres in Bengaluru and Chennai. PTI

sees 3% fall in June

WHITE-COLLAR

Murugappa posts 36% rise in FY23 turnover

AltF starts 2 centres

ALTF COWORKING

plotted development biz REAL ESTATE DEVELOPER Mahindra Lifespaces Developers has forayed into plotted development with the unveiling of an over 19-acre project at Chennai's Mahindra World City. Plots with sizes up to 5,000 sqft

will be offered under the project, Lakefront Estates by Mahindra. The real estate firm aims to

evoting.kfintech.com.

Ujjivan Financial Services Limited

Koramangala, Bengaluru 560 095 Phone: +91 80 4071 2121; Email: compliance@ujjivanfin.com, www.ujjivan.com 19th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

CIN No: L65999KA2004PLC035329

Registered Office: Grape Garden, No. 27, 3rd A Cross, 18th Main, 6th Block,

- VIDEO CONFERENCING /OTHER AUDIO-VISUAL MEANS The 19th Annual General Meeting ("AGM or Meeting") of the members of Ujjivan Financial Services Limited ("Company") will be held on Friday, July 28, 2023 at 04:30 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with relevant General Circulars issued by MCA and SEBI, to transact the businesses
- that will be set forth in the Notice of the Meeting. The Notice of the AGM and the Annual Report for the FY 2022-23 will be made available on the website of the Company at www.ujjivan.com, website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com, and on the website of e-voting agency, 'KFin Technologies Limited' at
- remotely on the business items set forth in the Notice of the AGM through electronic voting system or through e-voting system during the meeting. The manner of remote e-voting for members holding shares in dematerialized mode and physical mode shall be provided in the Notice to the members.

In compliance with the above Circulars, electronic copies of

the Notice of the AGM and Annual Report for the FY 2022-23

3. Members will have an opportunity to cast their votes

will be sent to all the members whose email IDs are registered with the Depository Participant(s).

Shareholders who wish to register their email address/bank account mandate may follow the below instructions: Demat mode - Register/update the details in your demat account, as per the process advised by your Depository

Participant. Physical mode - Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Bank's Registrar and Transfer Agent (RTA), KFin Technologies Limited, through 'In Person Verification' (IPV) or through hard copies which are self-attested, which can be shared on the address - Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District,

6. The Notice of the Meeting and Annual Report for the Financial Year 2022-23 shall be sent to the members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

Place: Bengaluru Date: July 04, 2023

Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana India -500 032.

> For Ujjivan Financial Services Limited Shashidhara S

> > Company Secretary and

Compliance Officer

Place : Mumbai

Date : July 03, 2023

याद्वारे तमाम जनतेला सूचना देण्यात येत आहे की माझे अशिल म्हणजे श्री. पदमशी हिरजी शाह, मे. अँकर एट्टप्राईज चे मालक, हे एलबीएस मार्ग, भांडुप(पश्चिम), मुंबई-४०००७८ येथे स्थित ''गीतम उद्योग भवन प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.'', (नोंटणी क्र. बीओएम/डब्ल्य-एस/जीएनएल/(सी) ५२२४ वर्ष १९९०-९१ दिनांकीत १०/०१/१९९१) (यानंतर ''सदर सोसायटी'' अशी संदर्भित) चे तळ मजल्याव स्थित गाळा क्र. १७ धारक औद्योगिक परिसर सह शेअर प्रमाणपत्र क्र. २० मध्ये समाविष्टित विभिन्न क्र. १९१ ते २०० (दोन्ही समाविष्ट) धारक सदर सोसायटीचे प्रत्येकी रु. ५०/- चे १० पूर्ण भरणा झालेले शेअर्स च्य संदर्भात मालक आहेत. संदर परिसरांच्या संदर्भात उपलब्ध दस्तावेज म्हणजे श्री. खिमजी रतनसी नागदा आणि मे. अँकर एंटरप्राईस यांच्या दरम्यान निष्पादित दिनांक ०६ मार्च. १९९१ च्या हस्तांतराचे विलेख आहे. दिनांक ०६ मार्च, १९९१ च्या हस्तांतराचे विलेख मे. अँकर एंटरप्राईस (यानंतर ''सदर संस्था'' अशी संदर्भित) द्वारे निष्पादित दिनांक १८ जुलै, २००५ च्या उद्घोषणा द्वारे रितसर नोंदणी केली होती. मे. अँकर एंटरप्राईस भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ च्या तरतुदीअन्वये नोंदणीकृत एक भागीदारी संस्था आहे ज्यामध्ये तीन भागीदार म्हणजेच (१) श्री. पदमशी हिस्जी शाह. (२) श्री. हिसचंद नागजी गाला आणि (३) श्री. रमेश पासुभाई शाह समाविष्टीत आहे. दिनांक २० मार्च, २००२ रोजीच्या भागीदारीच्या विलेख द्वारे सदर श्री. रमेश पासुभाई शाह सदर संस्थेमधुन निवृत्त झाले आणि सदर संस्थेमध्ये श्री. संजीव पदमशी शाह यांना समाविष्टीत केले. दिनांक १ एप्रिल, २००४ रोजीच्या भागीदाराच्या विघटन डीड द्वारे सदर (१) श्री. हिराचंद नागजी गाला आणि (२) श्री. संजीव पदमशी शाह सदर संस्थेमधून निवृत्त झाले आणि सर्व मत्ते आणि दायित्व सदर श्री पदमशी हिरजी शाह यांनी घेतले आणि अंतिमतः सदर संस्थेशी व्यवहार सध्याचे भागीदार म्हणजेच श्री. पदमर्श हिरजी शाह, एक मालकी संस्था म्हणून चालू ठेवले आणि सदर श्री. पदमशी हिरजी शाह, मे. अँकर एंटरप्राईस चे एकमेव मालक बनले. सदर परिसराच्या संदर्भात दिनांक ०६ मार्च, १९९१ रोजीच्या हस्तांतरच्या सदर विलेखाच्या पूर्वी निष्पादित सर्व मूळ करार/कागदपत्रे/विलेख/दस्तावेज हरवला/गहाळ झाला आहे आणि खप शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. माझ्या अशिलां कडेही त्यांच्या नोंदींमध्ये सदर परिसराच्या संदर्भात दिनांक ०६ मार्च, १९९१ रोजीच्या हस्तांतरच्या सदर विलेखाच्या पूर्वी निष्पादित सर्व मूळ करार/कागदपत्रे/विलेख/दस्तावेज संदर्भात छायाप्रत नाही. जर कोणत्याही व्यक्ती/बँक/वित्तीय संस्थेकडे सदर परिसराच्या संदर्भात दिनांक ०६ मार्च, १९९१ रोजीच्या हस्तांतरच्या सदर विलेखाच्या पूर्वी निष्पादित सर्व मळ करार/कागदपत्रे/विलेख/दस्तावेज असेल आणि जर कोणी व्यक्ती किंवा व्यक्ती कोणताही हिस्सा आणि हिताचा दावा करत असेल तर हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी सदर परिसराच्य विरोधात किंवा त्याच्या संदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात विक्री, देवाणघेवाण भाडेपऱ्याने, पोट्-भाडेपट्टा, लीव्ह ॲण्ड लायसेंस, मार्गाचा अधिकार, सुविधाधिकर, भाडेकरार, वहिवाट, अभिहस्तांकन, गहाण, वारसा, मत्यपत्र, वारसाहक्क, भेट, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, विश्वस्त, मळ नामाधिकार विलेखाचा ताबा किंवा बोजा/काही असो, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, डिक्री किंवा कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा आदेश कोणतेही अधिकार, करार, कंत्राट, विकास हक्क/अन्यप्रकारचे इतर कोणत्याही स्वरूपाचे मला ते माझ्या खाली नमूद केलेल्या पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लिखित स्वरूपात येथे प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासन १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. असे न झाल्यास या जागेच्या संदर्भात असे कोणतेही दावे किंवा मागण्या अस्तित्वात नसल्याचा विचार केला जाईल आणि नंतर अशा व्यक्ती/व्यक्तिांचे दावे किंवा मागण्या असल्यास ते माफ केले जातील आणि सर्व हेतू आणि उद्दिष्टांसाठी सोडले जातील आणि म्हटले गेलेले शीर्षक परिसर स्पष्ट, विक्रीयोग्य आणि भारमुक्त म्हणून गृहीत धरला जाईल मुंबई, दिनांक ०४ जुलै, २०२३ सही / -

विकास ठक्क ४०१/४०२, साईनाथ हाऊस, बी.पी.एस क्रॉस रोड क्र. १

शेरॉन स्कूल जवळ, मूलंड (पश्चिम), मुंबई - ४०००८०

mahindra EPC

महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: प्लॉट क्र. एच-१०९, एमआयडीसी आंबाड, नाशिक - ४२२ ०१०. वेबसाइट : www.mahindrairrigation.com ईमेल: info@mahindrairrigation.com सीआयएन : L25200MH1981PLC025731

दूर. : ९१ २५३ ६६४२०००

४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, परोक्ष ई-मतदान तपशील यांकरिता भागधारक यांना सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२२-२३

सचना यादारे देण्यात येते की, कंपनीची x**१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड (कंपनी) ने एजीएम च्या सूचनेमध्ये ठरविलेल्या सामान्य व विशेष व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता बुधवार, दि. २६ जुलै, २०२३ रोजी ३.०० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत अनुपालन सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. २०/२०२० दि. ०५ मे, २०२०, सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१, सर्क्युलर क्र. १९/२०२१ दि. ०८ डिसेंबर, २०२१, सर्क्युलर क्र. २०/२०२१ दि. १४ डिसेंबर, २०२१, सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दि. ५ मे, २०२२ व सर्क्युलर क्र. १०/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ अनुसार कॉर्पोरट अफेअर्स मंत्रालय वयांच्याद्वारे जारी व सर्क्युलर सेबी/एचओ/ सीएफडी/ पीओडी-२/ पी/सीआयआर/२०२३/४ दि. ०५ जानेवारी, २०२३ रोजी सेबी (यापुढे सर्क्युलर म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे व सर्व अन्य लागू व्यवहार एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित आहेत. व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत आयोजित कंपनीच्या सभासदांची एजीएम कंपनी कायदा, २०१३ च्या संबंधित तरतूद अनुसार आहे.

एजीएमच्या सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत व नमूद प्रक्रिया व ई-मतदान स्वरूप प्रक्रिया तसेच उपस्थिती पावती व प्रॉक्सी फॉर्म व वार्षिक अहवाल २०२२-२३ करिता असलेला अहवाल सर्व सभासदांना त्यांच्या ईमेल आयडी जे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिंसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत व वार्षिक अहवाल २०२२-२३ करिता अशा ईमेल येईल. सदर प्रत कंपनीची वेबसाइट https://www.mahindrairrigation.com/ investors.aspx वर उपलब्ध आहे व बीएसई लिमिटेड www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com अनुक्रमे वर उपलब्ध आहे व सदर केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड वेबसाइट पत्ता https://evoting.kfintech.com वर उपलब्ध आहे.

वार्षिक अहवाल २०२२-२३ संबंधात आवश्यक माहिती व चौंकशी/ सहायता व वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांना rvnawghare@mahindrairrigation.com वर लेखी

कंपनीची तसेच प्रक्रिया व ई-मतदान स्वरूप व उपस्थिती पावती व प्रॉक्सी फॉर्म व वार्षिक अहवाल सभासदांना पाठविण्या येईल व जर न मिळाल्यास कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्या परिमटेड मोडद्वारे उपलब्ध करता येईल. सभासदांनी कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये उपस्थित राहावे

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० अनुसार व सेबी (एलओडीआर) विनियमन ४४ अंतर्गत अंतर्गत कर्जदार यांना बँकेद्वारे हमी सहायता म्हणून सदर वित्तीय सहायता उपलब्ध करण्याकरिता प्रतिभूत हितांच्या अंमलबजावणीचा बँकेचा हक्क बजावण्यास बँक बांधील असेल. सदर सूचना ही बँकेकडे उपलब्ध अन्य हक्क उपायोजनांना बाधा न आणता आहे. एजीएमच्या सूचनेमधील सामान्य व विशेष व्यवहार हे ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड (केफिनटेक) यांच्या एजीएमच्या ठिकाणी (परोक्ष ई-मतदान) मार्फत करण्यात येईल. सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की, एजीएमच्या सूचनेमधील विहित सामान्य व विशेष व्यवहार ईलेक्ट्रॉनिक अर्थात ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान करून

- परोक्ष ई-मतदानाची सुरुवातीची तारीखा, वेळ व ठिकाण : शनिवार, दि. २३ जुलै, २०२३ रोजी स. ९.०० वा
- बी. परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीखा, वेळ व ठिकाण : मंगळवार, दि. २५ जुलै, २०२३ रोजी सायं. ५.०० वा.
- सी. निर्धारित तारीखा : गुरुवार, दि. २० जुलै, २०२३.
- डी. कोणााही व्यक्तीस एजीएम आयोजित करण्याच्या सचनेसमवेत वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत सभासदांना निर्धारित तारीखा गुरुवार, दि. २० जुलै, २०१७ रोजी
- सभासदांनी व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे व एजीएम च्या सूचनेची पाठविणी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान हक्क बजावावे

एफ) सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की,

- १) परोक्ष ई-मतदान मोड्युल एनएसडीएल/ सीडीएसएल द्वारे मंगळवार, दि. २५ जलै. २०२३ नंतर बंद करण्यात येईल व
- २) एकदा मतदान केलेल्या सभासदांना ठरावामध्ये उपस्थित राहाता येईल परंत मतदान देता येणार नाही व दिलेले मत बदलता येणार नाही. सभासदांचा मतदानाचा हक्क निर्धारित अंतिम तारखेस कंपनीच्या समभाग भांडवलातील

त्यांच्या प्रदानित शेअर्सच्या प्रमाणात असेल. एजीएमच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली वा मतपत्रिका/ मतदानपत्रिकेच्या माध्यमातून मत देण्याची सुविधाही उपलब्ध असेल. ज्या सभासदांनी सभेच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले असतील ते सभेस उपस्थित राह् शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही: ए) ई-मतदान व लॉगीन तपशील यांकरिता तुमचे ईमेल आयडी नोंदणीकरण करावे:

- सभासदांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना संपर्क साधून ईमेल आयडी नोंदणीकरण करावे
- ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही तक्रारीकरिता वा चौकशीकरिता तुम्ही हेल्प व फ्रेक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्ड व ई-मतदान युजर मॅन्युअल वर उपलब्ध सेक्शन केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड यांना ईमेल आयडी einward.ris@kfintech.com वर ई-मेलद्वारे वा मोबाईल क्रमांक, सेल्फ अटेस्टेड पॅन कॉपी व शेअर प्रमाणपत्र प्रत यांच्यासह त्यांचे ईमेल आयडी व वार्षिक अहवाल, एजीएम सूचना व ई-मतदान माहिती स्वरूपत मतदान करता येईल. सभासदांनी कंपनी सचिव यांना त्यांच्या नोंदणरीकृत कार्यालयामध्ये लेखी पाठवावे.
- जर कोणतीही चौंकशी असल्यास सभासदांनी einward.ris@kfintech.com वर लेखी पाठवावे.
- सभासदांनी एजीएममध्ये मतदान करण्याकरिता उपस्थित राहावे व अधिक प्रॉक्सीज व मतदान करण्याकरिता स्वतः वा प्रॉक्सीद्वारे सभासदांना मतदान करता येणार नाही. सदर व्यक्तींना सभासदांच्या वतीने प्रॉक्सी म्हणन वावरता येईल परंत पन्नास व एकत्रित अधिक धारक सभासदांना दहा टक्के एकूण शेअर भांडवालाच्या कंपनीच्या मतदान हक्कामध्ये भाग घेता येणार नाही.
- ई-मेल आयडी नोंदणीकरणाकरिता सभासदांनी त्यांचे शेअर्स धारक डिमॅट स्वरूपात सदर त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज) व अद्ययावत करावे व सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील असल्यास त्यांनी रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांच्यासह अद्ययावत

कंपनी सचिव

सभासदत्व क्र. ए ८४५८

महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड करिता सही/-रत्नाकर नवघारे

ठिकाण: नाशिक दिनांक: ३ जुलै, २०२३ PUBLIC NOTICE

Mr. Damji Jethalal Bhanushali has applied to our Society for issuance of a duplicate share nas lost and irretrievably misplaced his origina hare certificate No. 46 dated 20th Feb 2009 in espect of five fully paid up shares bearing stinctive numbers 116 to 120 [both inclusive neld by him corresponding to Flat No. 24 in the uilding named Parmeshwar Dham of our Society The Registration No. of our Society i BOM/GEN/816 of 1974. The Society herel vites objections to the proposed issuance of he duplicate share certificate from all persor naving any claim on the basis of the origin hare certificate or otherwise howsoever. Al uch claims and objections should be made nown in writing to the undersigned a Hon.secretarvParmeshwar Dham neshwar Niketan, Premises co-operation Housing society within a period of 14 days rom the publication of this notice. If no ims/objections are received within the period prescribed above the Society wil oceed to issue a duplicate share certific Mr. Bhanushali without reference to such laim, and the same, if any, will be considere

For and on behalf of the The Parmeshwar Niketar Co-operative Society Ltd.

जाहीर नोटीस

सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्या येते की गावमौजे : वटार, तालुका व पोट्तुकडी वसई, जिल्हा व तुकडी : पॉलघर येथील स नंबर १६०, हि. नं. २, क्षेत्र २.८८.३०, पो.ख । १७.२०, आकारणी १६.०० पै, या वर्णनाच्य मिळकतीपैकी क्षेत्र १.०३.८५, पो.ख ०.०४.३० आकारणी ५.७६ पै, हया वर्णनाच्या मिळकतीच्य ७/१२ सदरी श्री. रघुवीर जनार्दन अर्नाळक यांचे नाव असून संदर मिळकत ही वरील समाच्या नावे व कब्जेवहिवाटीत आहे. सदर नेळकत ही श्री. रघुवीर जनार्दन अर्नाळकर : विकसीत करणार असून, वसई–विरार शहः हानगरपालिका यांच्या कडून विकास परवाणग ऱ्यावयाची आहे तरीही[ँ] सदर मिळकतीव कोणाही इसमाचा व्यक्तीचा संस्थेचा गहाण दान, बक्षिस, फरोक्त वापर, कूळ वहिवा अदलाबदल, वारसा, पोटगी वा अन्य कोणत्याई प्रकारचा हक्क. हितसंबंध. अधिकार असल्यार त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याचे तारेखपास 9४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय नं. 9. तळ मजला, रूनवाल विहार, बिल्डींग कं. ४ व । ॲक्सीस बॅंकेंच्या समोर, पराग मेडीकलच्या मार्ग विरार आगाशी रोड, विरार (प), ता. वसई, जि पालघर – ४०१ ३०३ येथे लेखी हरकत कायदेशीर पराव्यासह देणे आवश्यक आहे उशिरा अथेवा कागदपत्राविना येणा—य हरकतीचा अजिबात विचार केला जाणार नाई यात कसूर केल्यास तसा हक्क नाही असल्यास तो सोडन दिला आहे, असे समजून पूढील व्यवहार पूर्ण केला जाईल. देनांक : ०४/०७/२०२३ अंड. डिलॉन आलेक्स लोपीर

जाहिर सूचना

याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की, माझे अशिल फ्लॅट क्रमांक १६०५-, मापित ४७५ चौरस फूट. सुपर बिल्ट-अप क्षेत्रफळ असलेले खरेदी करू इच्छित आह, ज्याचा शेअर प्रमाणपत्र क्रमांक ३११, ज्यामध्ये ५ विशिष्ट शेअर क्रमांक १५५१ ते १५५५ दोन्ही समाविष्ट आहेत आणि फ्लॅट क्रमांक १६०६-ए सुमारे ५४९ चौरस फूट सुपर बिल्ट-अप क्षेत्रासह, शेअर सर्टिफिकेट क्र. ३१२, ५ विशिष्ट शेअर क्रमांक १५५६ ते १५६० या दोन्ही ए-विंग, १६ वा मजला, इमारत क्रमांक ११ ''समर्थ दीप'' श्री स्वामी समर्थ प्रसन्न ओशिवरा पूर्व युनिट क्र. १२ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, ऑफ के.एल. वालावलकर मार्ग, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथे स्थित आहे. कोणत्याही व्यक्तीचा दावा किंवा

कोणतेही हितसंबंध सदर निवासी सदनिका आणि/ किंवा शेअर प्रमाणपत्रे विक्री, करार, देवाणघेवाण, भेटवस्तू, धारणाधिकार, गहाणखत, कर्ज शुल्क, भाडेपट्टा, भाडेकरू, व्यवसाय, ताबा, सुविधाधिकार, वारसा, खटला रहिवासाचा हक्क आणि/ किंवा भाडेपट्टीची प्रलंबित रक्कम याद्वारे लिखित स्वरूपाता या तारखेपासून १५ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरी करणाऱ्यांना आधारभूत कागदोपत्री पुराव्यासह सूचित करणे आवश्यक आहे. जर येथे आवश्यकतेनुसार कोणताही दावा प्राप्त झाला नाही किंवा केला गेला नाही, तर असे गहीत धरले जाईल की असा दावा माफ केला गेला आहे आणि/किंवा सर्व हेतू आणि उद्दीष्टांसाठी सोडला गेला आहे आणि तो माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही आणि तो वरील गोष्टी पूर्ण करेल. अशा दाव्याचा कोणताही संदर्भ न घेता मालक. हस्तांतरक सोबत खरेदीचा व्यवहार जर असेल तर तो माफ केला आहे असे

> सी. ए. वाहीद वकील उच्च न्यायालय

बी-१, अब्बा सीएचएस लि., एस. व्ही. रोड, साबरी मशिदीजवळ, जोगेश्वरी (प.), मुंबई - ४००१०२ जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की आमचे अशिल मे. आद्या डेव्हलपर्स **ॲण्ड प्रॉपर्टीज एलएलपी** द्वारे त्याच्या भागीदार श्रीम. दिव्या सिंग आणि श्री. अरुण गंगाराम निकाळजे हे कर्सिनो जूड एंजेलो आणि इतर यांच्याकडून खाली नमूद केलेल्या मालमत्तेसाठी 'जसे आहे जेथे आहे आधारावर' खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. कोणतीही व्यक्ती/पक्ष मालकी, विक्री, देवाणघेवाण, गहाण, भेट, भाडेकरू, लीज, संमति आणि परवानगी, ट्रस्ट, वारसा, मृत्यूपत्र, ताबा धारणाधिकार, सुखसोयी, किंवा अन्यथा सदर मालमत्तेवर कोणताही दावा किंवा कोणतेही हितसंबंध ठेवत असल्यास किंवा त्याचा कोणताही भाग संबंधित दस्तऐवज आणि तपशीलांसह खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यालयाच्या पत्त्यावर तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे, अन्यथा, उक्त मालमत्तेच्या खरेदीसाठी करार केला जाईल. अशा कथित दाव्यांच्या किंवा संदर्भात हिताच्या संदर्भाशिवाय अंतिम आणि योग्य दस्तऐवज अंमलात आणले जातील जे

सर्व हक, शीर्षके, स्वारस्ये, फायदे आणि स्थायी संरचना यासह सीटीएस क्रमांक 333,333/8, 333/8, 333/3, ३३३/४, आणि ३३३/५ उपनगरीय योजना क्रमांक ३ बृहन्मुंबई, सायन ट्रॉम्बे रोड, एमडब्ल्यू वॉर्ड, चेंबूर, मुंबई यासह जिमनीचा तो सर्व भाग किंवा विभाग त्यावर उभी असलेली इमारत **''गार्डन** रिसॉर्ट हाऊस'' (ग्राउंड + २ मजले) म्हणून ओळखली जाते आणि संपूर्णपणे १६७४.५० चौरस मीटर एवढी आहे. (म्हणजे १८०२४.३१ चौ.फू.).

ॲड. राजेश म.जोशी चवदारतळे, महाड-रायगड मोबाईल क्रमांक ९८२२४४४९२

जाहीर सूचना

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात आदेश ∨ नियम २० (१-ए)

वाणिज्यिक वाद क्र. ५४२ सन २०२२ वाद नोंदवला रोजी : ०५.०८.२०२२

देवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश V, नियम २ सहवाचता वाणिज्यिक न्यायालये अधिनियम, २०१५ च्या कलग

. नेयम ५१, दिवाणी प्रक्रियेच्या संहितेच्या कलम २७, O.V. rr. १, ५,७ आणि ८ आणि O.VIII.r.९ अंतर्गत वादाला उत्तः

कॅनरा बॅक. बॅंकिंग कंपनीज (ॲक्रिझिशन ॲण्ड टान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज) ॲक्ट. १९७० अंतर्गत स्थापित आणि कार्यरत निगम मंडळ, जिचे मुख्यालय आहे: ११२, जे. सी. रोड, बंगळुरु, कर्नाटक राज्य येथे आणि तिच्या इतर शाखा कार्यालयांपैकी एक आहे १६७, नवयुग निवास, मिनव्हां सिनेमा समोर, लॅमिंग्टन रोड, मुंबई, पिनकोड–४००००७. द्वारा व्यवस्थापक, श्री. अमित गायकवाड, वय ४५ वर्ष

मे. तन्वी टर्स ॲण्ड टॅव्हल्स. महापे गाव, तनिश बिल्डिंग, महापे, नवी मुंबई-४००७०१

...., <mark>मे. तन्वी दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स,</mark> प्रोप्रायटर: **श्रीम. सुनिता राजन म्हात्रे,** खोली क्र. ५९९, महापे गाव, तनिश बिल्डिंग, महापे, नवीं मुंबई-४००७०१

वरील नावाचे प्रतिवादी. न्यायालय खोली क्र. ३२ मधील पिठसिन सन्मा. न्यायाधिश श्री. एन. पी. त्रिभुवन यांच्या दिनांक ०८.०३.२०२२ आणि

१२.०६. २०२३ रोजीच्या आदेशानुसार) ज्याअधी, उपरिनामित वार्दीनी तुमच्या विरुद्ध एका वाणिज्यिक विवादा संबंधात वाद दाखल केला असून् याद्वारे तुम्हाला ह्या समन्स च्या बजावणीच्या ३० दिवसांत एक लेखी निवेदन सादर करण्याकरिता समन्स बजावण्यांत येते आणि जर ३० सांच्या सदर कालावधीत लेखी निवेदन सादर करण्यांत तुम्ही कसूर केली तर, न्यायालयास योग्य वाटेल अशा केंमतीच्या प्रदानावर आणि लेखी कारणे नोंदवण्यासाठी जास्तीत जास्त समन्स च्या बजावणीच्या तारखेपासून १२० दिवसांपर्वंत न्यायालयाकडून विनिर्दिष्टीत केल्या जाईल अशा अन्य दिवशी लेखी निवेदन सादर करण्याची अनुमती दिली जाईल. समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून एकशेवीस दिवस संपल्यावर लेखी निवेदन सादर करण्याचा अधिकार तुम्ही गमावून बसाल आणि न्यायालय नोंदीवर लेखी निवेदनाची अनुमती देणार नाही:-

ए) की, सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन वसली किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल केल्याच्या तारखेपासून मासिक आधा चक्रवाहीने द.सा. १०.३०% दराने व्याजासह एकत्रित **रु. ४,६१,६६१.०५ (रुपये चार लाख एकसष्ट हजार** स**हाशे एकसष्ट आणि पैसे पाच मात्र)** ची रक्रम वादींना चुकती करण्यासाठी प्रतिवादींना निर्देश देणारा हुकूम मंजुर

ो) खटल्याचे स्वरुप आणि परिस्थितीनुरुप आवश्यक अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसार्ठ

सी) वादाच्या खर्चांसाठी, तम्हाला व्यक्तीश: किंवा वकिलांद्वारे किंवा वादाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्षम किंवा वरील ज्ञावाच्या वार्दीना अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्षम अन्य व्यक्ती द्वारे सदर न्यायालयात हजर राहण्यासाठी याद्वारे समन्स बजावण्यात येत आहे आणि वाद अंतिम निकालाकरिता निश्चित केलेला असल्यामुळे तुम्ही तुमचे सर्व रीटार इजर करणे आवश्यक आहे आणि तस्ही याटारे मचना घेणे आवश्यक आहे की. तस्ही इ केल्यास तुमच्या गैरहजेरित सुनावणी होऊन निर्णय केला जाईल आणि तुम्ही वादींच्या खालील दस्तावेजांकरिता विशेषतः आणि तुमच्या खटल्याच्या पुष्ठ्यर्थं ज्यावर तुम्ही अवलंबुन आहात किंवा वादींच्या खटल्याच्य प्राधान्याशी संबंधित पुरावे समाविष्ट शक्ती किंवा तुमच्या ताब्यातील कोणतेही दस्तावेज घेवुन यावेत. ग्राइया हस्ते आणि सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

सदर दिनांक २२ जून, २०२३

सीलर सदर दिनांक २२ जून, २०२३



प्रबंधकांकरिता, नगर दिवाणी न्यायालय, मुंबई संध्या ननाव वादींकरिता वकील

जीजामाता नगर, ठाणे (प.)–४००६०४. तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांचेकडून पात्रता निक्षानुसार तुम्हाला मोफत विधी सेवा उपलब्ध आहे आणि जर तुम्ही पात्र असल्यास व मोफत विधी सेवा घेऊ इच्छित असल्यास आपण वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/

वार्दीकरिता विकलाद्वारे सत्यप्रत म्हणून प्रमाणित त्याच्या सर्व जोडपुत्रासह वादाची प्रत येथे जोडलेली आहे. टिप: सदर खटल्याची पुढील तारीख आहे १२.०७.२०२३. कृपया नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय, बृहन्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर स्थिती आणि पुढील तारीख तपासा.

यादारे सचना देण्यात येत आहे की. श्री जयंत

लक्ष्मण देसाई हे चारकोपमधील (१) अभिमानश्री सीएचएस लि. मधील खोली क्रमांक डी-४४ चे एकमेव मालक होते राहणार प्लॉट नं. ३१२, रोड नं. आरएससी-८, सेक्टर-३, चारकोप, कांदिवर्ल (पश्चिम), मुंबई-४०००६७, ज्यांचे . २५.०२.२०२१ रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांची पत्नी म्हणजेच माझे अशिल श्रीमर्त अरुणा जयंत देसाई आणि त्यांची पत्नी दोन मुले म्हणजे (१) श्री. मेघराज जयंत देसाई आणि (२) श्री. धनराज जयंत देसाई हे एकमेव कायदेशीर वारस आणि उत्तराधिकारी आहेत तथापि, सदर मुलांनी २५.०४.२०२३ रोजी अनुक्रमांक बीआरएल७-६३२६-२०२३ दिनांक २५.०४.२०२३ अंतर्गत रीतस नोंदणीकत रिलीझ डीड अंमलात आणर्ल आणि त्या खोलीच्या संदर्भात त्यांचा संबंधित हिस्सा सोडला आणि त्यांच्या आई अर्थात श्रीमती अरुणा जयंत देसाई च्या नावे जार्र केला माद्या अशिलाने आणि तिन आवश्यक प्रक्रिया पर्ण करून ती खोली तिच्य नावावर हस्तांतरित केली आहे आणि एम.एच. आणि एडी बोर्ड कडून एनओसी पत्र प्राप्त केले आहे. आता माझ्या अशिलाने सद खोली संभाव्य खरेदीदार (१) श्री. आनं तेंडुलकर आणि (२) श्री. आनंद सोमय्य तेंडलकर यांना विकण्यास आणि हस्तांतरि करण्यास सहमती दर्शविली आहे

कोणतीही व्यक्ती, बँक, वित्तीय संस्था इ. य खोलीत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही ar அஜ்ர கெ்ar அடுகர அசுரர் व्यक्ती ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आवश्यक सहाय्यव कागदोपत्री पुराव्यासह अधोस्वाक्षरीदारांन कळवावी, त्यानंतर असा दावा अस्तित्वात नसलेले किंवा माफ केले आहे मानला जाईल आणि त्या खोलीच्या संदर्भात विकी /खरेटीच व्यवहार सदर कालावधीच्या समाप्तीनंत कोणत्याही संदर्भाशिवाय पर्ण केले जातील. सही/-

राजेंद्र बी. गायकवाड अधिवक्ता, उच्च न्यायालय कक्ष क्र. डी- ४६, मिलाप सीएचएस. लि. प्लॉट नं.१८३, सेक्टर-१, चारकोप, कांदिवली (प), मुंबई - ४०० ०६७. ठेकाण : मुंबई तारीख : ०४.०७.२०२३

५०२, मैत्री टॉवर, लुईसवाडी,

माफ केले गेले आहेत असे मानले जाईल.

मालमत्तेचे वर्णन

ठिकाण : मुंबई

तारीख : ३ जुलै २०२३

यूनियन बैंक Union Bank of India भारत सरकार का उपक्रम A Government of India Undertaking

> स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा १०४, तळ मजला, भारत हाऊस, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३. ईमेल: samvmumbai@unionbankofindia.com

जंगम/स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(१) च्या तरतुदी अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना ३० दिवसीय सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा **सांकेतिक कब्जा** युनियन बँक ऑफ इंडिया (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमृद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून युनियन बँक ऑफ इंडिया ची खालील नमृद थकबाकी वसूल करण्यासाठी तारखेस ''जे आहे जेथे आहे,'' ''जे आहे जसे आहे,'' आणि ''जे काही आहे तेथे तत्वाने'' खाली नमूद तारखेला विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम सुद्धा येथ खाली नमूद केलेली आहे

लिलावाची तारीख आणि वेळ: १०.०८.२०२३, स. ११.०० ते दृ. १

कर्जदार, सह-अर्जदार आणि हमीदारांचे नाव :

मे. इंडियन ट्रान्सफोर्मर्स कंपनी लिमिटेड (कर्जदार): ए-१९, डब्ल्यू-७, डब्ल्यू-८, एमआयडीसी तारापूर इंडस्ट्रीयल एरिया, बोईसर तालका आणि जिल्हा पालघर पिन ४०१५०६

श्री. चंद्रकांत के. दवे (हमीदार): फ्लॅट क्र. ७०२, उपहार सीएचएस लि., सीटीएस-११७५/६, प्लॉट क्र. ५, सात बंगला, जे.पी. रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००६१

श्रीम. कोकिला गौतम दवे (हमीदार): फ्लॅट क्र. ७०२, उपहार सीएचएस लि., सीटीएस-११७५/६, प्लॉट क्र. ५, सात बंगला, जे.पी. रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००६१

श्री. हरिदास गौतम दवे (हमीदार): फ्लॅट क्र. २२, बी विंग, बिल्डिंग क्र. ५, सामवेद सीएचएसएल लि., स्वामी विवेकानंद नगर, नवापूर रोड, बोईसर ४०१५०१

देय रक्कमः रु. ३३,३०,३०,४०७.०० (तेहतीस कोटी तीस लाख तीस हजार चारशे सात मात्र) अधिक एकमेव बँकिंग व्यवस्था अंतर्गत त्यावरील पृढील व्याज आणि इतर प्रभार

लिलाव अंतर्गत स्थावर तारण मत्तेच्या विवरण

मिळकत क्र. १:- निवासी डयूप्लेक्स, प्लॉट क्र. ७-ए येथे, टागोरनगर सीएचएसएल, सुर्यकांत कॉम्प्लेक्स च्या मागे, बँकर्स हार्ट इन्स्टीटयुट च्या मागे, जुना पडरा रोड, वडोदरा. क्षेत्रः २१०० चौ. फू.

• राखीव किंमत : रु. १,४६,००,०००/- • जमा करावयाची इसारा रक्कम : रु. १४,१६,०००/- • मागणी सूचनेची तारीख २९.०४.२०१६, • कब्जा सूचनेची तारीख : २०/०२/२०२३ (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

मिळकत क्र. २:- फ्लॅट क्र. १७, १ला मजल्यावर, बी विंग, बिल्डिंग क्र. ५, सामवेद सीएचएसएल, गाव सरावलीच्या सर्व्हे क्र. १०९(ए)(भाग), ओस्तवाल एम्पायर समोर, बोईसर नवापूर रोड, स्वामी विवेकानंद नगर, बोईसर (पश्चिम), तालुका आणि जिल्हा पालघर ४०१५०१, क्षेत्रः ४६**१** चौ. फू., बिल्ट अप क्षेत्र ५७५ चौ. फू.

• राखीव किंमत : रु. १८,१५,०००/− • जमा करावयाची इसारा रक्कम : रु. १,८१,५००/− • मागणी सूचनेची तारीख २९.०४.२०१६, • **कब्जा सूचनेची तारीख**: १४.०२.२०२३ (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

मिळकत क्र. ३:- फ्लॅट क्र. २२, २रा मजल्यावर, बी विंग, बिल्डिंग क्र. ५, सामवेद सीएचएसएल, गाव सरावलीच्या सर्व्हे क्र. १०९(ए)(भाग), ओस्तवाल एम्पायर समोर, बोईसर नवापूर रोड, स्वामी विवेकानंद नगर, बोईसर (पश्चिम), तालुका आणि जिल्हा पालघर ४०१५०१, क्षेत्रः चटई क्षेत्र ४६१ चौ. फू., बिल्ट अप क्षेत्र ५७५ चौ. फू.

• राखीव किंमत : रु. १८,१५,०००/- • जमा करावयाची इसारा रक्कम : रु. १,८१,५००/- • मागणी सूचनेची तारीख २९.०४.२०१६, • **कब्जा सूचनेची तारीख** : १४.०२.२०२३ (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलाकरिता म्हणजेच कृपया https://www.ibapi.in किंवा www.mstcecommerce.com किंवा www.unionbankofindia.co.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

> मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख <u>०९.०८.२०२३</u> रोजी किंवा पूर्वी (आगाऊ वेळ ठरवून)

नोंदणी आणि लॉगईन आणि बोली नियमासाठी येथे भेट द्या.

https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp आणि क्लिक करा Buyer Guide for Login and Registration'

पुढील तपशिलाकरीता संपर्क:

कु. साधना सानप, प्राधिकृत अधिकारी, मोबा क्र. ९७६९१९७८२२ (कार्यालयीन वेळेत) आणि श्रीम. मंगला काळे, वरिष्ठ व्यवस्थापक, मोबा क्र. ९८३३७६५३७६ (कार्यालयीन वेळेत)

ठिकाणः मुंबई/वडोदरा

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

SW Steel Limited

कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नं. (सीआयएन): एल२७१०२एमएच१९९४पीएलसी१५२९२५ नोंद. कार्यालयः जेएसडब्ल्यू सेंटर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई-४०० ०५१ द्र.: ०२२-४२८६ १००० फॅक्स: ०२२-४२८६ ३००० ईमेल: jswsl.investor@jsw.in वेबसाईट: www.jsw.in

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मार्फत घेण्यात येणारी २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि अंतिम लाभांशाची सूचना सुचना याद्वारे देण्यात येते की कंपनीची **एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम**) ही एजीएमला बोलाविण्यासाठी

पाठविलेल्या अशा एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ **कॉन्फरन्सिग (''व्हीसी'')/अदर ऑ**डिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत शुक्रवार, २८ जुलै, २०२३ रोजी स. ११.०० वा. भाप्रवे घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाने **(''एमसीए'')** त्यांच्या जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि १०/२०२२, २८ डिसेंबर, २०२३ **(''एमसीए सर्क्युलर्स'')** आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने त्यांचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे. २०२०. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११, दिनांक १५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ द्वारे एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिसी/ओएव्हीएम मार्फत एमजीएम घेण्याला परवानगी दिली आहे

वरील सदर एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सक्युलर्सच्या अनुपालनात एमजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल हा कंपनी/डिपॉझिटरीजकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदाना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात येईल. सभासदांनी नोंद घ्यावी की, २९ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jsw.in स्टॉक एक्स्चेजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंस ऑफ इंडियाची वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि आरटीए (केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेडची https://evoting.kfintech.com वर सुध्दा उपलब्ध आहे. सभासद फक्त व्हिसी/ओएव्हिएम सविधेच्या मार्फत एजीएममध्ये हजर आणि सहभागी होऊ शकतात.एजीएममध्ये हजर राहण्याची माहिती एजीएमच्या सुचनेत दिलेली आहे. व्हिसी/ओएव्हीएम मार्फत सभेला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल.

कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी दुरस्थ ई-मतदान सुविधा (''दुरस्थ ई-मतदान'') पुरवली आहे. त्याव्यतिरिक्त कंपनीने व्हिडिओ कॉन्फरन्स/ओएव्हीएम सविधेच्या मार्फत एजीएमला हजर असलेले आणि ज्यांनी दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्या सभासदांना एजीएम दरम्यान ई-मतदान (ई-मतदान) मार्फत मतदानाची सुविधा पुरवली आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यम प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविले नाही त्या भागधारकांसाठी दूरस्थ ई-मतदान/ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१(१) ला अनसरुन भागधारकांनी नोंद घ्यावी की कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही सभेत घोषित झाल्यास ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लाभांशाचे प्रदान करण्यासाठी सभासदांची हक्कदारी ठरविण्यासाठी १२ जुलै, २०२३ पासून १४ जुलै, २०२२ (दोन्ही दिवस धरुन) पर्यंत बंद राहतील. अंतिम लाभांश आगामी एजीएममध्ये घोषित झाल्यास ज्यांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केलेला आहे त्या भागधारकांना विविध ऑनलाईन ट्रान्सफर मोड मार्फत इलेक्ट्रॉनिकली देण्यात येईल. ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशिल अद्ययावत केलेले नाही त्यांच्याशी डिव्हिडंड वॉरंट/डिमांड डाफ्ट/चेक त्यांच्या नोंदणीकृत

पत्त्यावर पाठविण्यात येईल तथापी ते देशभरात उपलब्ध टपाल सेवेच्या उपलब्धतेच्या अधीन राहील.

धारकाचा प्रकार प्रक्रिया अवलंबबावी

ठिकाणः मुंबई

दिनांक : ०३ जुलै, २०२३

वारकाचा प्रकार	प्राक्रिया अवलबबावा				
प्रत्यक्ष	खाली गुंतवणुकदार सेवा घेण्यासाठी einward.ris@kfintech.com कडे ईमेल द्वारे किंवा केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, युनिटः जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, फायनान्शियल डिक्ट्रिक्ट, नानकमगुडा, सेटिलिंगमपह्ली मंडळ, हैदराबाद-५०००३२ कडे पोस्टाने कंपनीचे आरटीए, केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड कडे विहित प्रपत्रात लेखी विनंती पाठवावी				
	प्रत्यक्ष माध्यमाने धारण केलेल्या सिक्युरिटीजकरिता पॅन, ईमेल ॲड्रेस, बँक तपशिल आणि इतर केवायसी तपशिल नोंदिनिण्यासाठी किंवा त्यातील बदल /अद्ययावत करण्यासाठी गुंतवणुकदार सेवा घेण्यासाठी फॉर्म	फॉर्म आयएसआर-१			
	सिक्युरिटीजी धारकांची सही अद्ययावत करण्यासाठी	फॉर्म आयएसआर-२			
	कंपनीज (शेअर कॅपिटल ॲण्ड डिबेचर्स) रुल्स २०१४ च्या नियम १९(१) मध्ये दिल्यानुसार नामनिर्देशनासाठी	फॉर्म एसएच-१३			
	ओपीटी आऊट साठी घोषणा	फॉर्म एसएच-३			
	धारकांद्वारे (आयएसआर-३) सह नामनिर्देशन रद्द करणे/नामनिर्देशित बदलणे	फॉर्म एसएच-१४			
	प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेले शेअर्स/डिबेंचर्स/बॉण्डस् इ. करिता विनंती आणि प्रतिलिपी प्रमाणपत्र आणि इतर सेवा जारी करण्याच्या विनंतीकरिता फॉर्म	फॉर्म आयएसआर-४			
डिमॅट	कृपया तुमच्या डीपींना संपर्क करावा आणि तुमच्या डीपीनी सल्ला दिलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या डिमॅट खात्यामध्ये तुमचे ईमेल पत्ते आणि बँक खाते तपशिल नोंदवावा.				

वेबसाईट म्हणजेच www.ris.kfintech.com वरुन वरील फॉर्म डाऊनलोड करु शकतात.

आयकर अधिनियम, १९६१ (''अधिनियम'') सुधारणेनुसार ला अनुसरुन १ एप्रिल, २०२० रोजी किंवा त्यानंतर कंपनीद्वारे देण्यात येणारा किंवा वाटप करण्यात येणारा लाभांश हा भागधारकांच्या हाती करपात्र राहील. कंपनीला त्यामुळे प्रयोज्य सरचार्ज आणि सेजसह विहित दराने प्रयोज्य तेथे लाभांशाचे प्रदान करतेवेळी डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स करणे आवश्यक आहे.

लागु कर धारणेसह योग्य टिडीस ठरविणे कंपनीला शक्य होण्यासाठी भागधारकांना १७ जुलै, २०२३ पूर्वी https://ris.kfintech.com/form15 येथे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेच केफिन कडे आवश्यक दस्तावेज अपलोड करण्याची विनंती करण्यात येते आहे कर ठरविणे/कपातीवरील कोणताही पत्रव्यवहार त्यानंतर विचारात घेतला जाणार नाही. भागधारकांना कंपनी/केफिन टेक (प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्यांच्या बाबतीत) डिपॉझिटरीज (डिमॅट माध्यमाने शेअर्स धारण केलेल्याच्या बाबतीत) कड़े त्यांचे पॅन अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड साठी

सही/ लॅन्सी व्हर्गीस कंपनी सेक्रेटरी

सांकेतिक कब्जा सूचना

नोंदणीकत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स. बांदा-कर्ला कॉम्प्लेक्स. ficici Home Finance बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५१

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९. **शाखा कार्यालय** : १ला मजला, कार्याल क्र. १०१, प्लॉर्ट क्र.-१५९, मनोहर स्पेस लॅण्डमार्क्स, समथ नगर, औरंगाबाद-४३१००१. **शाखा कार्यालय:** २रा मजला, सोनवणे कॉम्प्लेक्स, कामदार पेट्रोल पंप बाजुला, मिनी मार्केट, मेन रोड, लातुर-४१३५१२.

क्षायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान कंपनी लिमिटेडच्या भाराअधीन राहील

अ.	कर्जदार/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे नाव
क्र.	सह-कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	कब्जाची तारीख	तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु)	
٧.	विड्ठल नारायण करपे (कर्जदार), छाया विड्ठल करपे (सह-कर्जदार), एलएचएयुआर००००१३१४९५५	रो हाऊस क्र. ए ०२ एमआयटी कॉलेजच्या मागे मौजे सातारा औरंगाबाद प्लॉट क्र.२४ गट क्र. ०४ औरंगाबाद - ४३१००१ (संदर्भ. लॅन क्र. एलएचएयुआर००००१३१४९५५). सीमाबद्ध : पूर्व: ९ मीटर रोड, पश्चिम: प्लॉट क्र. १६ आणि १७, उत्तर: प्लॉट क्र. २३, दक्षिण: रो हाउस ए१./ कब्जाची तारीख - ०१-जुलै-२३	१०-०४-२०२३ रु. २८,६६,७४०/-	औरंगाबाद- बी
٦.	बडोले शिवानंद शंकरराव (कर्जदार), बडोले संघ्याराणी शिवानंद (सह-कर्जदार), एलएचएलएटी००००१३९८९६७	सर्वे क्र. ४/५ माझे कोरेगाववाडी ता उमरगा जि. उस्मानाबाद उमरगा ना सोलापूर-४१३६०३ (संदर्भ लॅन क्र. एलएचएलएटी००००१३९८९६७). सीमाबद्ध : पूर्व: १५ फूट रोड, पश्चिम: १५ फूट रोड, उत्तर: १५ फूट रोड, दक्षिण: प्लॉट क्र. १०७, १०९/ कब्जाची तारीख - २८-जून-२३	१०-०४-२०२३ रु. २०,५६,०२०/-	लातुर–बी
₩.	मयुरी अर्जुन बदक (कर्जदार), दीपक सदाशिवराव कदम (सह-कर्जदार), एलएचएयुआर००००१३३६२९८	रो हाऊस क्र. ए४ चौधरी इस्टेट ग्रामपंचायत क्र. ७८२२ गट क्र. ११६ मौजे सातारा ना औरंगाबाद-४३१००१ (संदर्भ लॅन क्र. एलएचएयुआर००००१३३६२९८). सीमाबद्ध : पूर्व: १५ फूट रोड, पश्चिम: गट क्र. ११६ चा भाग, उत्तर: रो हाउस क्र. ए५, दक्षिण: रो हाउस क्र. ए५./ कब्जाची तारीख - ०१-जुलै-२३	१०-०४-२०२३ रु. १९,७५,६८०/-	औरंगाबाद- बी
8.	मयुरी अर्जुन बदक (कर्जदार), दीपक सदाशिवराव कदम (सह-कर्जदार), एलएचएयुआर००००१३३६२९९	रो हाऊस क्र. ए४ चौधरी इस्टेट ग्रामपंचायत क्र. ७८२२ गट क्र. ११६ मौजे सातारा ना औरंगाबाद-४३१००१ (संदर्भ लॅन क्र. एलएचएयुआर००००१ ३३६२९९). सीमाबद्ध : पूर्व: १५ फूट रोड, पश्चिम: गट क्र. ११६ चा भाग, उत्तर: रो हाउस क्र. ए५, दक्षिण: रो हाउस क्र. ए५./ कब्जाची तारीख - ०१- जुलै-२३	१०-०४-२०२३ रु. ५७,२४५/-	औरंगाबाद- बी

वरील नमद कर्जदार/हमीदारांस यादारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सचना देण्यात येत आहे. अन्यथा गहाण मिळकती सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. प्राधिकृत अधिकारी दिनांक : जलै ०४. २०२३ थळ : औरंगाबाद, सोलापुर आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड